



RALLIS INDIA LIMITED

June 2, 2022

BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street
Mumbai – 400 001
Scrip Code: 500355

National Stock Exchange of India Limited
Exchange Plaza
Bandra-Kurla Complex Bandra (E)
Mumbai – 400 051
Symbol: RALLIS

Dear Sir,

Sub: Newspaper Advertisement – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations')

Pursuant to Regulation 30 read with Schedule III Part A Para A and Regulation 44 of the SEBI Listing Regulations and in compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings issued by the Institute of Company Secretaries of India, we enclose copies of the following newspaper advertisements published for giving Notice of the 74th Annual General Meeting of the Company to be held on **Friday, June 24, 2022 at 11.00 a.m. (IST)** through Video Conferencing / Other Audio Visual Means, remote e-Voting details and Book Closure for the purpose of payment of dividend to the Shareholders:

Sr. No.	Name of Newspaper(s)	Publication Date	Edition(s)
1.	Business Standard (English)	June 2, 2022	All India
2.	The Free Press Journal (English)		Mumbai
3.	Navshakti (Marathi)		Mumbai

The above information is also being made available on the Company's website: www.rallis.com

This is for your information and records.

Thanking you,

**Yours faithfully,
For Rallis India Limited**

**Yash Sheth
Company Secretary**

EV car makers rev up for 2025

Competition in the domestic electric passenger vehicle market will intensify in three years as a slew of new models hit the road

SHALLY SETH MOHILE
Mumbai, 1 June

Come 2025, the slugfest for India's nascent electric passenger vehicle market will intensify. Over a dozen electric models, including pure electric cars or "born electric" models from Tata Motors, Mahindra & Mahindra and Suzuki Motor Corp's first electric offering, are expected to go on sale. The plans come amid the government's aim to have electric vehicle (EV) sales accounting for 30 per cent for private cars by 2030.

In many ways, the year will mark an inflection point for a market that has so far seen the EV goals being realised on two wheels, not four. Also, the proposed entry of automakers like Maruti Suzuki and Hyundai, among others in the segment, with their "mass-market EVs" is set to intensify competition. As of now, in the mass segment, Tata Motors, with its models such as the e-Nexon and the e-Tigor, is driving the market almost single-handedly. Most of the other models address the premium end of the market.

Tata Motors took the wraps off its first pure electric car, the Avinya Concept. Based on the firm's third-generation architecture, the Avinya will be the basis for a number of new EVs from the automaker. The model is expected to go on sale by 2025. Tata Passenger Electric



Mobility, the company's EV subsidiary, which announced the takeover of Ford's Sanand plant last week, has a plan to increase EV volumes over four times — from 19,000 units in FY22 to 80,000 units by the turn of the current financial year. It looks to have EVs accounting for more than 30 per cent of its private vehicle sales by 2030.

Ravi Bhatia, president and director, JATO Dynamics, a global supplier of automotive business data, said that while the market for e-passenger vehicles will still be in low single digits by 2025, somewhere close to 8 per cent of the overall passenger vehicle market, those on a lookout for a competitively priced battery-powered car or SUV will have more choice. "The shift to electric in private vehicles will be gradual," said Bhatia. Global supply

ELECTRIC GROWTH EV sales (2018-2021)

Make	2018	2019	2020	2021
Tata	0	728	3,147	11,755
MG	0	0	1,142	2,798
Hyundai	0	292	223	121
Audi	0	0	0	78
Jaguar	0	0	0	53
Mercedes	0	0	46	44
BMW	0	0	1	37
Mahindra	1,418	1,004	254	29
Volvo	22	47	10	12
Total	1,440	2,071	4,823	14,927

Source: Jato Dynamics

GREEN WHEELS ON THE WAY

- 2022:
 - Kia Motor India's EV6 (June 2)
 - MG Motor's mass (₹10-15 L) EV model (Q1 of FY23)
 - Tata Motors e-Altroz Kona electric (face-lift)
- 2023: Mahindra's e-XUV300
- 2024: Hyundai's first mass EV model and Tata Motors' Curvv
- 2025: Born electric car models from Tata Motors, M&M and Suzuki Motor Corp

chain issues, including the semiconductor shortage, and cost inflation mean that manufacturers will find it tough to drive down costs and bring a model that is priced below ₹10 lakh, he said. Amid the need to be ESG (environment, society,

governance) compliant and do more than just putting the "foot in the door," one will see every other automaker entering the space, said Rahul Mishra, partner, Kearney, a global management consulting firm. "The commodity inflation

and supply chain headwinds are likely to continue in the near term and this will mount pressure on companies and restrict them from bringing mass EV models priced below ₹10 lakh," said Mishra. Mahindra & Mahindra, which was the first to enter the market with Reva, is all set to re-enter the space after re-crafting the EV strategy in the personal segment.

Using the cricket analogy with regards to the company's plans in the e-passenger vehicles, Anish Shah, managing director and CEO, Mahindra Group, said the automaker is currently in the first few overs of a Test match and that the Reva was like a "practice match" before the Test. "There is a long way to go. We will have a very strong range of electric SUVs that we will bring in. We are confident that we will have a very strong position in electric," he said at the company's annual press meet on May 30. The same day the company also said it would reveal its "Born EV Vision" on August 15 at Mahindra Design Europe in the UK. As part of this, three of its upcoming pure electric concepts are set to break cover. The first among these will go on sale in 2025.


Meanwhile, it would be launching an electrified version of the XUV300 in the first half of 2023. These are among some of the EV models that M&M plans to introduce as part of its overall EV strategy as it seeks to reign supreme in India's nascent market where

Tata Motors leads with a lion's share. Shah expects EVs to account for half of the total private vehicle market by the end of this decade. But analysts are a lot more conservative in their forecasts. Nomura Research expects EVs to account for 15 per cent of the private vehicle market by 2030. "The sweet spot is sub ₹1 million. If OEMs (original equipment manufacturers) can craft it, it is a jackpot," said Harshvardhan Sharma, head — auto retail practice at Nomura Research.

The country's largest carmaker, Maruti Suzuki, will launch multiple electric vehicle models in India as it seeks to catch up with rivals and become a leader in the segment, the company's newly appointed Managing Director and CEO Hisashi Takeuchi said in April. The company, which plans to launch its first EV model in 2025, also intends to produce EVs from its factories in the future when the demand for these cars picks up in the country. The first EV will be rolled out from Suzuki Motors Gujarat plant.

In March this year, Suzuki Motor Corp announced fresh investments of ₹10,440 crore to manufacture electric vehicles and batteries in Gujarat. Korean carmaker Hyundai that sells the Kona electric sedan, too, is looking to ride the EV wave. In December, it said it would invest ₹4,000 crore to launch six battery electric vehicles by 2028. These EVs will span different segments like mass market and mass premium and will include varied body types. One among these will be a mass-market EV expected before the end of 2024 and will be built locally using an existing internal combustion engine-powered platform.

Trolling and safety fears plague young women online, study finds



REUTERS
1 June

Young women are more concerned about the mental health impact of being online than other internet users, with many citing personal safety fears and the harm caused by trolling, a study by Britain's media watchdog has found. Regulators and activists across the world are increasingly calling on Big Tech companies to tackle hate speech on online platforms, a plea echoed by the head of Britain's Ofcom regulator as she unveiled the report on internet usage. "The message from women who go online is loud and clear," Ofcom Chief Executive Melanie Dawes said in a statement on Wednesday. "They are less confident about their personal online safety, and feel the negative effects of harmful content like trolling more deeply."

The report found that women aged 18-34 were more likely than any other group to report a negative overall impact on mental health, with 23 per cent of them disagreeing that being online has a positive effect on their mental health. In comparison, 45 per cent of men over the age of 18 agreed with that statement, while boys aged 13-17 were most likely to agree with it. Dawes urged large tech companies to take women's online safety concerns seriously. The research, which was conducted last year and surveyed more than 6,000 people, found that 60 per cent of female users who had experienced trolling said they were bothered or offended by it, compared to just 25 per cent of men. The study also found that women feel less able to have a voice and share opinions online. The sites and apps most visited by adults were owned by Alphabet (GOOGL.O), the owner of Google and YouTube. That was followed by Meta, which owns Facebook, WhatsApp and Instagram, and Amazon (AMZN.O).

'Covid endemic, we've to plan how we live with it'



GAGANDEEP KANG
Microbiologist & Prof, CMC Vellore

India's Covid case count and vaccination rates have remained low for a while. Have we reached an endemic stage, and has India achieved herd immunity? GAGANDEEP KANG, microbiologist and professor at Christian Medical College, Vellore, tells Sohini Das why she thinks there is no need for random testing and daily case counting anymore. Edited excerpts.

Some mathematical models have predicted a fourth wave of the pandemic around July-September. Where do we stand vis-à-vis such models?

On the question of Covid-19 and mathematical modelling to project the number of cases or the likelihood of waves in the future, I would like to highlight a few points. When we model, we go by prior information. We need the patterns of behaviour observed before for this particular pathogen and the infection in different groups. A lot depends on what timescales we choose for which we predict what is going to happen.

Let's take a disease like influenza, which has been around and with a strong recorded history for at least 120 years. It is regularly monitored, and surveillance happens on emerging strains of this virus. However, if we want to say which strain will be the most dominant one next year, there are high chances that we would get it wrong. It's very possible to get long-range predictions wrong using mathematical modelling.

Such modelling is most accurate when we know a lot about the disease and when we are not predicting too far into the future. In case of short-term modelling — say, predicting how many cases are expected in the next two or four weeks — chances are we will get it pretty accurately.

What we know by now is that somewhere in the world a new variant will arise at some point. And this will keep happening. But what we do not know is where and when new variants would be spotted. The next variants of Sars-CoV-2 will have to be more infectious, and would have more capacity to infect people than its predecessors. This is because with more and more people getting vaccinated or infected, the upcoming variants would have to be "better" than the previous ones at infecting people with some level of immunity.

So, the only thing epidemiologists and virologists can confidently say is that there will be new variants coming from this virus from somewhere and at some time.

What should be our strategy to deal with the virus from here on?

We need to think about what our efforts should be focused on at this time, not what needed to be done two years ago or last year. If we want to find the last case of Covid-19 and identify or isolate which variant was responsible for causing the infection so that we can stop the spread of the virus, we know now that it is probably not a very practical idea. We are not interested anymore in finding all cases of Covid-19. We are rather interested in finding cases with serious disease, or new symptoms that we have not seen before. From a public health or economic perspective, it does not make sense any longer to go after detecting every case of Covid-19.

Now we have reasonable control over this disease and its management, and thus devoting so much resources on one disease alone is, in my opinion, a privilege



"If 'protection from disease' is our definition, then we have reached herd immunity. We can keep topping up our boosters from time to time"

of a rich country or rich people. As a society without unlimited resources, we have to see: can children go to schools; can businesses run as usual? Only when there is a situation when these things are likely to be affected, then we need to step in and take prompt action.

The more important thing to do now is to step up targeted surveillance, and spot clusters. Wherever there is an increase in cases, get in there quickly, and find out the reason. We are interested in knowing more about severe disease caused by this infection; clusters of infection that come to hospitals; suddenly 8-10 people dying of Covid-19 in one locality; any new symptoms that we have not seen before in Covid-19 patients.

The surveillance now needs to be epidemiological surveillance first — detecting clusters and severe disease, and then backing that up by laboratory data or surveillance. It's not the other way round. Just having laboratory data of Covid-19-positive cases is not enough. Many of these could be asymptomatic cases picked up during random surveillance, or people with mild disease. This daily case-counting has to stop. The focus should be on unusual clusters, and unusual symptoms.

Has India reached an endemic stage for Covid-19?

Whether we are in the endemic stage depends on how we define endemicity. Covid-19 disease is in the population and would be in the population for a very long time. So, if we define endemicity by the above parameter, then Covid-19 has been an endemic disease for quite a while. Typhoid, malaria and TB are also endemic in the population. We do see clusters of these diseases arising from time to time. We do not say then these have become a pandemic. New variants have come, and will continue to come for Sars-CoV-2, and we cannot get rid of this disease for a long time to come. Therefore, there will be ups and downs, and we have to plan how we live with it now.

Would you say we have achieved herd immunity?

On the question of herd immunity and whether India has achieved it, there are two ways to look at it. If you think herd immunity means no infection will happen at all, then we will never achieve this, because this pathogen will be in the population causing infections. But, if we define herd immunity as something where if enough people are protected in the population by previous infection and vaccination, then we do not see a lot of serious disease, then I think we have reached herd immunity. If 'protection from disease' is our definition, then we have reached herd immunity here. We can keep topping up our boosters from time to time.

Take a look to two years ago — where were we then and where are we today? Is the disease behaving the same way as it was behaving some time back? This is a different time because of vaccination and natural infection-led immunity, which allows us to handle the virus better. If we consider Omicron in January 2022 in India, would we have had as easy a time if it had come 18 months earlier? To me, this means that our herd is protected, but it does not mean that no one will get sick again.

Can unvaccinated children pose a threat to others — of new mutations of the virus?

Around 80 per cent sero-positivity has been reported in children. If we look back, we know for sure that 80 per cent of India's children did not get severely sick. When children get this infection, their immune system works to fight it, they are usually easily able to control infection well. Therefore, chances of mutations happening in infected children and them spreading the virus to others are rare.

Introducing vaccines for children is fine in one sense, since there will be individual benefit, but are we doing the right thing or rushing to vaccinate without understanding what is really best for children? As for choosing children's vaccines, we must not limit ourselves with the two to three options available here. We must expand our horizons and also consider all available children's vaccines across the globe. Moreover, we need to monitor how children respond to vaccines over time — let's say we give it to a 2-year-old, then will he or she need another dose when he/she is 10 years old? We have immunogenicity data on the available vaccines now. We need to create a database on outcomes in children. We need to monitor children we vaccinate for a period of time to track the incidences of disease in them.

Business Standard MUMBAI EDITION

Printed and Published by Sangita Kheora on behalf of Business Standard Private Limited and Printed at M/s. Dangat Media Private Limited, 22 Digha M.I.D.C., TTC Industrial Area, Vishnu Nagar, Digha, Navi Mumbai, 400708 and M/s. Dainik Bhaskar, Plot no. 10, 11, Sector B, Industrial Area, Govindpura, Bhopal (M.P.)-462023. & Published at H/4 & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB, Marg, Worli, Mumbai-400013

Editor: Shailesh Dobhal

RNI No: 66308/1996
Readers should write their feedback at feedback@bsmail.in
Fax: +91-11-23720201

For Subscription and Circulation enquiries please contact: Ms. Mansi Singh
Head-Customer Relations
Business Standard Private Limited.
H/4 & 1/3, Building H, Paragon Centre, Opp. Birla Centurion, PB, Marg, Worli, Mumbai - 400013
E-mail: subs_bs@bsmail.in
"or sms, REACHBS TO 57575

Overseas subscription:
(Mumbai Edition Only)
One year subscription rate by air mail
INR 51765 : USD 725

DISCLAIMER News reports and feature articles in Business Standard seek to present an unbiased picture of developments in the markets, the corporate world and the government. Actual developments can turn out to be different owing to circumstances beyond Business Standard's control and knowledge. Business Standard does not take any responsibility for investment or business decisions taken by readers on the basis of reports and articles published in the newspaper. Readers are expected to form their own judgement. Business Standard does not associate itself with or stand by the contents of any of the advertisements accepted in good faith and published by it. Any claim related to the advertisements should be directed to the advertisers concerned. Unless explicitly stated otherwise, all rights reserved by M/s Business Standard Pvt. Ltd. Any printing, publication, reproduction, transmission or dissemination of the contents, in any form or by any means, is prohibited without the prior written consent of M/s Business Standard Pvt. Ltd. Any such prohibited and unauthorised act by any person/legal entity shall invite civil and criminal liabilities.

No Air Surcharge

GANGES SECURITIES LIMITED

CIN - L74120UP2015PLC069869
REGD. OFFICE - P.O. HARGAON,
DIST SITAPUR (U.P.), PIN - 261 121
Phone No. (05862) 256220-221
Fax No.: (05862) 256 225
E-mail - gangessecurities@birlasugar.org
Website - www.birla-sugar.com

NOTICE
Notice is hereby given that the Company will carry out redemption of unlisted 2,40,000 8.5% Non-Convertible Redeemable Preference Shares (NCCRPS) of Rs. 100/- held by such shareholders whose names appear in the Register of Members / Beneficial Owners as on the record date i.e. Tuesday, July 19, 2022. The redemption will take place after July 19, 2022. The Register of Members of Preference Shares will remain closed on July 19, 2022 for the aforesaid purpose. Notices have already been forwarded to the shareholders individually.
For Ganges Securities Limited Sd/-
Place : Kolkata Vijaya Agarwala
Dated : June 01, 2022 Company Secretary

RALLIS INDIA LIMITED A TATA ENTERPRISE

Corporate Identity No. L36992MH1948PLC014083
Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037
Tel: +91 22 6232 7400 Website: www.rallis.com E-mail ID: investor_relations@rallis.com

NOTICE OF THE 74TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Annual General Meeting:
NOTICE is hereby given that the Seventy-Fourth (74th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Rallis India Limited ('the Company') will be held on **Friday, June 24, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means ONLY**, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent Notice of the 74th AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2021-22 on Wednesday, June 1, 2022, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report 2021-22 to those Members who request for the same at investor_relations@rallis.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

The Integrated Annual Report 2021-22 of the Company along with Notice and the Explanatory Statement of the 74th AGM is available on the website of the Company at https://www.rallis.com/Upload/PDF/Annual_Report_2021-22.pdf and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the Notice of the 74th AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 74th AGM. Members are requested to note the following:

- The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement of remote e-Voting	Monday, June 20, 2022 (9.00 a.m. IST)
Conclusion of remote e-Voting	Thursday, June 23, 2022 (5.00 p.m. IST)

 The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, June 17, 2022 ('cut-off date'). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again on such resolution(s).
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned at point 21(B) of the Notes to the Notice of the AGM.
Members can also login by using the existing login credentials of the demat account held through DPs registered with NSDL or Central Depository Services (India) Limited ('CDSL') for remote e-Voting facility.
- A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.
Mr. N. L. Bhatia, Partner or failing him Mr. Bhaskar Upadhyay of N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990/1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the designated email IDs: amitv@nsdl.co.in or pallavid@nsdl.co.in
Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 or 1800 224 430
with NSDL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-2305 8738 or 022-2305 8542/43

Book Closure and Dividend:
The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, June 8, 2022 to Monday, June 13, 2022 (both days inclusive) for the purpose of the 74th AGM and payment of dividend for the financial year 2021-22. The dividend, if declared at the AGM, will be paid on or after Wednesday, June 29, 2022.

For Rallis India Limited
Sd/-
Place: Mumbai
Date: June 1, 2022
Yashawin Sheth
Company Secretary

Edelweiss HOUSING FINANCE LIMITED.
Registered Office Situated At Tower 3, Wing 'B', Kohinor City Mall, Kohinor City, Kiro Road, Kurla (West), Mumbai - 400 070

DEMAND NOTICE UNDER SECTION 13(2) OF THE SARFAESI ACT, 2002

Notice is hereby given that the following borrower/s have defaulted in the repayment of principal & interest of the loan facilities obtained by them from the EHL and the said loan accounts have been classified as Non-Performing Assets (NPA). The Demand notice was issued to them under Section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (SARFAESI Act) on their last known address. In addition to said demand notice, they have been informed by way of this public notice. Details of the Borrowers, Securities, Outstanding Dues, Demand Notice sent under Section 13(2) and Amount claimed there under are given as under:

Sr. No.	Name and Address of the Borrower, Co Borrower, Guarantor And Loan Amount	Details of the Secured Asset	Demand Notice Date & NPA Date	Amount Due in Rs.
1.	PEERARAN I RAIKA (Borrower), ASAKI DEVI LAKHARANA RAIKA (Co-Borrower), KRISHNARANA RAIKA (Co-Borrower), LABURAM I RAIKA (Co-Borrower) & LAKHARANA REPALI (Co-Borrower) Flat No. 304 w/ing alkali chai, near kanakia police station, mira road thane 401107. LAN.No: LMUMLAAP000014061 Loan agreement Date: 16-Mar-16 Loan Amount: Rs. 37,03,581/- (Rupees Thirty Seven Lacs Three Thousand Five Hundred and Eighty One Only)	SCHEDULE OF THE PROPERTY Property Address No.1 Non-residential Premises being Shop No. 14 admeasuring 12.79 Sq. Mtrs. (BUILT UP) on the ground floor of building known as Saragaji Avenue Co-operative Housing Society Ltd. situated at Beverly Park, Near Kanakia Police Station, Mira Road - (East), Thane - 401107 on all that piece of land or ground being and being situate at Village Navghar and Taluka and District of Thane within the limits of Mira-Bhayandar Municipal Council and in the Registration district and sub-district of Thane and bearing Old Survey No. 397/11 & 12(P). New Survey No. 165/11, 12(P). Property Address No. 2 Shop No. 15, admeasuring 220 Sq. Ft. Super Built up area i.e. 17.37 Sq. Mtr. Built up area, on the ground floor, of the Building known as Saragaji Avenue, constructed on the land bearing Old Survey No. 397 New Survey No. 165, Hissa No. 11 & 12 (P) of Revenue Village Navghar, Mira Road (East), Taluka & Dist. Thane, within the city limits of Mira - Bhayandar Municipal Corporation in the locality more popularly known as Saragaji Avenue Co. Op. Housing Society Ltd.	Demand Notice Date: 12-May-22 NPA Date: 16-Apr-2022	Rs. 36,28,035.00/- (Rupees Thirty Six Lacs Twenty Eight Thousand Three Hundred Fifty Five Only) With further interest, penal interest from the date of demand notice 12.05.22
2.	ASTUTE ACRES (Borrower), BINA MAUN (Co-Borrower), DHAIRYA YASHMIN MAUN (Co-Borrower) & YASHMIN BAPULAL MAUN (Co-Borrower) SHOP NO 22 SHRI NUND DHAM, PLOT NO 59 SECTOR C/2 BELAPUR, NAVI MUMBAI 400614. LAN.No: LKOHAP0000071808 Loan agreement Date: 31-Mar-19 Loan Amount: Rs. 57,55,000/- (Rupees Fifty Seven Lacs and Fifty Five Thousand Only)	THE FIRST SCHEDULE All that piece of parcel of right, title, interest and ownership of the being Flat No. 803, 8th Floor, Block A, New Ushanagar CHS Ltd., Anand Nagar, Bandra West, Mumbai - 400078, area admeasuring 641 Sq. Ft. full-up.	Demand Notice Date: 04-05-22 NPA Date: 06-Apr-22	Rs. 71,31,384.15/- (Rupees Seventy One Lacs Thirty One Thousand Three Hundred Eighty Four and Fifteen Paise Only) With further interest, penal interest from the date of demand notice 04.05.2022
3.	GANESH KASHINATH BHOIR (Borrower) & SULTHA GANESH BHOIR (Co-Borrower) 3/2 GANBAI SANKUL CHAWRETI, BUNDER ROAD DOMBAIVALI WEST, KALYAN THANE 423202. LAN.No: LMUMH04000006525 Loan agreement Date: 29-Jan-19 Loan Amount: Rs. 19,80,000/- (Rupees Nineteen Lacs Eighty Thousand Only)	THE FIRST SCHEDULE All that piece and parcel Flat No. 6, on First Floor, New Municipal House No. 8003479, Old Municipal House No. 685/6, in having area about 580 Sq. Ft. Built up i.e. 53.90 Sq. Mtr. area in the building known as "Priyanka Palace" & now known as "Priyanka Palace Co-op. Hsg. Soc. Ltd." Registered No. TNA/AMB/HSG/(TC)/25789/2013-2014 (Date - 16/11/2013, and constructed on Gat No. 23(Part), Plot No. 5, area admeasuring 355 Sq. Mtrs. & situated at Village - Manjarji, Badapur, Taluka Ambarnath, District Thane within the limits of Registration District Thane, sub-Registration Ushanagar, District Thane and within the limits of Kulkarni Badapur Municipal Council.	Demand Notice Date: 30th April 2022 NPA Date: 06-Apr-22	Rs. 23,31,790.89/- (Rupees Twenty Three lakhs Thirty One Thousand Seven hundred Ninety and Eighty Nine Paise Only) With further interest, penal interest from the date of demand notice 30.04.2022

You the above borrower/s are therefore called upon to make payment of the outstanding dues as mentioned hereinabove in full within 60 days of this Notice failing which the undersigned shall be constrained to take action under the SARFAESI Act to enforce the above mentioned Securities. Please note that as per Section 13(13) of the Said Act, you are restrained from transferring the above-referred securities by way of sale, lease or otherwise without our consent.

Place: Mumbai Date: 02.06.2022

FOR EDELWEISS HOUSING FINANCE LIMITED
Authorized Officer

BRIHANMUMBAI MAHANAGARPALIKA

Department : Chief Engineer (Mechanical & Electrical)

e-Tender Notice

MUNICIPAL CORPORATION OF GREATER MUMBAI
Chief Engineer (Mechanical & Electrical's Department)

Department	Ch. Enp. (M&E)
Sub Department	Dy. Ch. Eng. (M&E) City
Bid Number	Bid no. 7200032246
Subject	Repairs to aloft installed at Gurananak Health Post, 16th Road, Khar (W), Opp. Khar Gymkhana in H/West ward
Cost of Tender	Rs. 800/-+ 18.0% GST
Cost of E-Tender (Estimated Cost)	Item rate basis
Bid Security Deposit/EMD	Rs. 6,500/-
Date of issue and sale of tender	02.06.2022 from 11:00 Hrs.
Last date & time for sale of tender & Receipt of Bid Security Deposit	08.06.2022 upto 12:00 Hrs.
Submission of Packet A, B & Packet C (Online)	08.06.2022 upto 16:00 Hrs.
Pre-Bid Meeting	--NA--
Opening of Packet A	09.06.2022 after 16:01 Hrs.
Opening of Packet B	09.06.2022 after 16:02 Hrs.
Opening of Packet C	13.06.2022 after 13:00 Hrs.
Website	http://portal.mcgm.gov.in
Address for communication	Office of the :- E.E.Mech.(E.I.)Maint., MCGM Municipal Workshop, R. S. Nimkar Marg, Byculla, Mumbai-400 008
Venue for opening of bid	Online in E.E.Mech.(E.I.)Maint's office.

This tender document is not transferable.

The MCGM reserves the rights to accept any of the application or reject any or all the application received for above subject without assigning any reason thereof.

Sd/-
PRO/432/ADV/2022-23
E.E.Mech.(E.I.)Maint

Fever? Act now, see your doctor for correct & complete treatment

इंडियन बैंक Indian Bank

इलाहाबाद ALLAHABAD

Bhiwandi Branch: Ground Floor, N N Arcade, Opp. Bhiwandi Bus Depot, Bhiwandi - 421302. • Email: bhiwandi@indianbank.co.in • Tel: 02522-253942

POSSESSION NOTICE UNDER RULE 8(1) OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULE 2002

Whereas, the undersigned being the Authorised Officer of Indian Bank, Bhiwandi Branch, N N Arcade, Opp. S.T. Depot, Bhiwandi - 421302, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002 issued a demand notice dated 14.03.2022 calling upon the borrower M/s. S. N. Textiles (Proprietor - Mr. Hayatullah Sabahullah Khan) & Guarantor Mr. Abdul Waheed Abdul Majid Khan to repay the amount mentioned in the notice Rs.17,93,173.00 (Rupees Seventeen Lakhs Ninety Three Thousand One Hundred Seventy Three Only) as on 27.02.2022 within 60 days from the date of receipt of said notice with future interest and incidental charges w.e.f 27.02.2022.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described here in below in exercise of powers conferred on him/her under section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rule on this 31st Day of May, 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Indian Bank, Bhiwandi Branch, N N Arcade, Opp S T Depot, Bhiwandi 421302, for an amount of Rs.17,93,173.00 (Rupees Seventeen Lakhs Ninety Three Thousand One Hundred Seventy Three Only) as on 27.02.2022 with the future interest and incidental charges w.e.f. 27.02.2022.

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY
Flat No. 205, 2nd Floor, Maqsood Apartment, A Wing, Khan Compound, Gaibi Nagar, Bhiwandi, Dist. Thane, Maharashtra - 421302. Boundaries: North- Flat No. 206; South- Flat No. 203; East- Stair Case; West- Gully.
Date: 31.05.2022
Place: Mumbai

Sd/-
Authorized Officer, Indian Bank

SBBI RETAIL ASSET CENTRALISED PROCESSING CENTRE, MUMBAI SOUTH
First Floor, Voltas House-A, Dr. Ambedkar Road, Chinchpokali (East), Mumbai-400 033, MH.
•PH. No. (022) 2370 7510 / 15 / 16 •Fax No. (022) 2370 7510 / 13 •E-mail: sbi1788@sbci.co.in

DEMAND NOTICE
(In Pursuance with section 13(2) of the SARFAESI ACT, 2002)

STATE BANK OF INDIA has sanctioned loan to the following borrower to purchase **FLAT** by hypothecating in favor of **STATE BANK OF INDIA**. The repayment of the loan is irregular and the account is finally classified as Non-Performing Asset in accordance with directions and guidelines of Reserve Bank of India.

STATE BANK OF INDIA has therefore invoked its rights under section 13 (2) of the SARFAESI ACT, 2002 and called upon the borrower to repay the total outstanding mentioned against him / her / them within **60 days** from the date of demand notice in pursuance to Rule 3 of Security Interest (Enforcement) Rule 2002. The borrower have not acknowledged the receipt of the notice.

The following borrower is hereby called upon again publicly to pay the total dues mentioned against him / her / them plus the charges & interest accrued till date within **60 days** from today failing which **STATE BANK OF INDIA** shall resort to all or any of the legal rights to take possession of the secured hypothecated asset (Immovable) & dispose it and adjust the proceeds against the outstanding amount. The borrower & public in general are also restrained from alienating or creating any third party interest on the ownership of the secured hypothecated asset (Immovable)

Sr. No.	Applicant & Co-Applient Name	Description of secured asset (Immovable)	Non-Performing Asset Date	Outstanding dues	Date of demand notice
1.	Mr. Faizan Feroque Shaikh & Sabiha Faizan Shaikh	Flat No. 208, 2 nd Floor, Madhukar Galaxy, Village Dawadi, Kalyan Shil Road, Dombivali (E), Taluka Kalyan, District Thane.	09.02.2022	₹ 20,96,277/- as on 15.03.2022 with further interest, expenses & other charges, etc. thereon.	16.03.2022
2.	Mr. Pumarimuthu Palavesam & Mr. A. Palavesam Konar	Flat No. A-103, 1 st Floor, Hemkunt Niwas, Plot No. 188, Sect. 19, Node Ulwe, Tal. Panvel & Dist. Raigad.	28.12.2021	₹ 14,24,771/- as on 16.03.2022 with further interest, expenses & other charges, etc. thereon.	16.03.2022
3.	Mr. Rohidas Rao & Mrs. Sharmila Satam Govind	Flat No. 504, 5 th Floor, Bldg No. F, Archit CHS, Kanchar Pushpa Complex, Ghodbunder Road, Village-Kavear, Thane (W).	12.10.2021	₹ 31,67,676/- as on 14.03.2022 with further interest, expenses & other charges, etc. thereon.	15.03.2022

Date : 02.06.2022
Place : Thane & Panvel

Sd/-
Authorised Officer, STATE BANK OF INDIA

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that 1) Mr. Partha Pratim Das 2) Mrs. Kaveri Sundaram Das was the members and Co-owners of Flat No. 1107, India Bulls Park, Jasmine 4 E, Village Kon Panvel, Maharashtra - 410 206, Mr. Partha Pratim Das the co-owner and member of the society expired on 29.09.2020 leaving behind 1) Mrs. Kaveri Das 2) Mr. Siddhartha Das and 3) Mr. Aniruddha Das as his legal heirs, legal representatives.

Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said Flat No. 1107 by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession, or in any other manner whatsoever should intimate the same to the undersigned within a period of 15 days from the date of publication of this notice at the address provided hereunder, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims in the said Flat No. 1107. In case no objections are received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants and my clients shall be free to deal with said Flat.

Place: Mumbai Date : 02.06.2022

SMITA R. GHADI
Advocate, High Court, Bombay
Shop No. 78/E/MP/75/ Phase 4, Thakur Village, Kandivali (East), Mumbai - 400101.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to all, that my client Mrs. Kusum Sagar Patthak has decided to purchase Flat No. 103, 1st Floor, adm. 580 sq. ft. Built up area in Om Shrikrishna CHSL in Khodaram Baug situate at Village Boisar, Taluka & District Palghar. hereinafter referred to as the "said flat".

However, the previous original Agreement for Sale alongwith receipt bearing No. PLR-1872 / 1997 dated 03/11/1997 with respect to the said flat have been lost or misplaced by the Vendor. If the missing documents hereinabove mentioned is traced by any person, kindly contact at the address mentioned below. Dated : 01/06/2022

Sd /-
(Adv. Liberata Vimla Lobo)
2, Surabhi Apt., Kacheri Road, Palghar, Taluka & District Palghar Mob.9833017343

PUBLIC NOTICE

SHRI Babul S. Mehta (Deceased) and Smt. Tipuben J. Mehta (Deceased) are joint members of Navjivan Co-op. Hsg. Soc. Ltd., having address at 1st Floor, Building No. 6, Dr. D. Bhadkamkar Marg, Mumbai 400 008 in respect of Bldg. No. 16, Flat No. 29, holding Share Certificate No. 1480, bearing nos. 8546 to 6550 (both inclusive) since 26/04/2019 and Garage No. 18 in Bldg. No. 09 since 25/09/2019.

Smt. Tipuben J. Shah died on 01/09/2021 at Mumbai.

Now Shri Mahendra J. Shah & Shri Hitendra J. Shah (Both sons of late Smt. Tipuben J. Shah) have applied for joint membership with Shri Babul S. Mehta for share of late Smt. Tipuben J. Shah of Society through transmission under Bye-Law No. 35 of MCS Act 1960 and transfer through transmission under Bye-Law No. 35 the entire share of deceased member in Share / Capital / Flat / Garage / Property of the late Smt. Tipuben J. Shah.

This application for joint membership submitted by Shri Mahendra J. Shah & Shri Hitendra J. Shah (applicants) to the Society office is by way of transmission under Bye-Law No. 35. Applicants have submitted NCC-Cum-Affidavit of all other legal heirs and joint declaration of legal heirship of the deceased member Smt. Tipuben J. Shah as laid under Bye-Law of the Society. Applicants have submitted the death certificate of deceased member. No. D-2021:2790261-002708 dated 20/09/2021 to the Society.

The Society hereby invites claims or objections claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the Society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the Society. If no claims / objections are received within the period prescribed above, the Society shall be free to transfer the said share certificate / capital / property as provided under the Bye-Laws of the Society. The claims / objections if any, received by the Society for transfer of shares and interest of the member in the capital / property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-Laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the Society is available for inspection by the claimants / objectors, in the office of the Society / with the Secretary of the Society between 10.00 A.M. to 5.30 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period.

For and on behalf of Navjivan Co-operative Housing Society Ltd.
Sd/- Kalpesh Bhimani
Hon. Gen. Secretary
Place: Mumbai Date: 30.05.2022

RALLIS INDIA LIMITED
A TATA Enterprise

Corporate Identity No. L36992MH1948PLC014083
Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037
Tel: +91 22 6232 7400 Website: www.rallis.com E-mail ID: investor_relations@rallis.com

NOTICE OF THE 74TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Annual General Meeting:
NOTICE is hereby given that the Seventy-Fourth (74th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Rallis India Limited ('the Company') will be held on **Friday, June 24, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means ONLY**, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent Notice of the 74th AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2021-22 on Wednesday, June 1, 2022, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report 2021-22 to those Members who request for the same at investor_relations@rallis.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

The Integrated Annual Report 2021-22 of the Company along with Notice and the Explanatory Statement of the 74th AGM is available on the website of the Company at https://www.rallis.com/Upload/PDF/Annual_Report_2021-22.pdf and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the Notice of the 74th AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 74th AGM. Members are requested to note the following:

- The remote e-Voting facility would be available during the following period:
Commencement of remote e-Voting Monday, June 20, 2022 (9.00 a.m. IST)
Conclusion of remote e-Voting Thursday, June 23, 2022 (5.00 p.m. IST)
- The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, June 17, 2022 (cut-off date). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again on such resolution(s).
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the Member is already registered with NSDL for remote e-Voting, then he/she can use his/her existing User ID and password for casting the vote.
- Individual shareholders holding securities in electronic mode and who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after despatch of the Notice and holds shares as on the cut-off date may follow the login process mentioned at point 21(B) of the Notes to the Notice of the AGM. Members can also login by using the existing login credentials of the demat account held through DPs registered with NSDL or Central Depository Services (India) Limited ('CDSL') for remote e-Voting facility.
- A person who is not a Member as on the cut-off date should treat the Notice of the AGM for information purposes only.

Mr. N. B. Bhatia, Partner or failing him Mr. Bhaskar Upadhyay of N. L. Bhatia & Associates, Practicing Company Secretaries, has been appointed as the Scrutiniser to scrutinise the remote e-Voting process before / during the AGM in a fair and transparent manner.

In case of any queries/grievances pertaining to remote e-Voting (before / during the AGM), you may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-Voting user manual for shareholders available in the 'Downloads' section of www.evoting.nsdl.com or call NSDL on the toll-free number: 1800 1020 990 / 1800 224 430 or send a request at evoting@nsdl.co.in or contact Mr. Amit Vishal, Assistant Vice President, NSDL or Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at the designated email IDs: amitv@nsdl.co.in or pallavi@nsdl.co.in

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL:

Login type	Helpdesk details
Securities with NSDL	Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no: 1800 1020 990 or 1800 224 430
Securities with CDSL	Members facing any technical issue in login can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdsindia.com or contact at 022-2305 8738 or 022-2305 8542/43

Book Closure and Dividend:
The Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Wednesday, June 8, 2022 to Monday, June 13, 2022 (both days inclusive) for the purpose of the 74th AGM and payment of dividend for the financial year 2021-22. The dividend, if declared at the AGM, will be paid on or after Wednesday, June 29, 2022.

For Rallis India Limited
Sd/-
Yashaswin Sethi
Company Secretary
Place: Mumbai Date: June 1, 2022

IN THE COURT OF CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION, AT DINDOSHI, MUMBAI SUM. SUIT NO. 215 OF 2021 (under Order XXXVII Rule 2 of the Code of Civil Procedure 1908)

ICICI BANK LIMITED
Banking Company incorporated Under the Companies Act, 1956 and licensed as a bank under the Banking Regulation Act, 1949 and having its registered office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Para Road, Vadodara - 390 007.

Gujarat and having Corporate office at ICICI Bank, Towers, 4th Floor, South Tower, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai-400051 through its Power of Attorney Holder
Mr. RAJESH CHINTAMAN WANKHEDE The Debt Manager, Age 47 years, Occupation: Service

Versus ..Plaintiff
MASHINGBOU ATHUIBO CHAWANG
Age 38 years, Occupation : Services, Sai Swarna Poorvi Co-Op. Society Ltd., Presentation Consent School Navi Mumbai-400 706.

And Also At
Flat No. 201, Plot No.55, Opp. Presentation School, Navi Mumbai-400 706.
OFFICE ADD: FURTADOS MUSIC INDIA PVT. LTD.
Subendar House, Ground Floor Next to Hospital Gulmohar Road, JVPD Scheme, Juhu Andheri East, Mumbai

...Defendant
Take Notice that, this Hon'ble court will be moved before this Hon'ble Asst. Session Judge Shri/Mrs..... presiding in the Court Room No.05 on 11.07.2022 at 11:00 O'Clock in the forenoon by the above named Defendant for the following reliefs:
a. That this Hon'ble Court be pleased to directed the office of this Hon'ble Court to refund a sum of Rs. 2,30,027.61/ (RUPEES TWO LAKHS THIRTY THOUSAND TWENTY SEVEN AND SIXTY ONE PAISE ONLY) as on 22ND JUNE 2021 under the credit card account as per the particulars of claims being..... hereto with further interest thereon at the rate of 29.88% per annum from the date of till payment and for realisation.
b. Ad-interim relief in terms of prayer (a) above.
c. Such other and further relief as the nature and circumstances of the case may require.

Dated this 19th Day of May 2022.
For Registrar,
City Civil Court, Dindoshi.

M/s. Bhide & Associates
Advocates For the Plaintiffs
D-94, 15th Road, Plot No. 187, Chembur, Mumbai - 400 071.

NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.
(Multistate Scheduled Bank)
Corporate Office : New India Bhawan, A.V. Nagwekar Marg, Prabhadevi, Mumbai - 400025.

SYMBOLIC POSSESSION NOTICE [UNDER RULE 8(1)] SARFAESI ACT-2002.
(for immovable property)

WHEREAS the undersigned being the Authorised officer of the New India Co-operative Bank Ltd. under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest (Second) Act. 2002 (act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 9 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued Demand Notice dated 27.01.2022 calling upon the Borrowers/Mrs.Kelashi Devendra Sharma and Mr.Devendra Ranglal Sharma to repay the amount mentioned in the Notice being amount of Rs.19,57,172.90 (Rupees Nineteen Lakh Fifty Seven Thousand One Hundred Seventy Two & Paise Ninety Only) against your Housing Loan together with future interest @8.75% p.a. thereon compounded with monthly rest and penal interest @ 2% p.a.w.e.f. 01.12.2021 till the date of payment within 60 days from the date of receipt of the Notice.

Mrs. Kelashi Devendra Sharma and Mr.Devendra Ranglal Sharma, having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower/Sureties/Mortgagors and the public in general that the undersigned has taken possession of property/Assets described herein below in exercise of powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with rules on 27th May, 2022.

The Borrower/Sureties/Mortgagors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of New India Co-operative Bank Ltd. for an amount of Rs.19,57,172.90 inclusive of interest upto 30.11.2021 with future interest @8.75% w.e.f. 01.12.2021, costs and charges thereon.

Description of the Property
Flat No.203, 2nd Floor in the Building No. D/29,Dhanyata Shanti Nagar CHS.Ltd. Situated on Plot bearing Old Survey No.210,212, New Survey No.42,44 at Sector No.8, Shanti Nagar,Mira Road (E), Dist. Thane-401 107 (adm. 275 sq.ft.built up Area)

Place: Mumbai
Date: 27.05.2022

Sd/-
Authorised Officer,
NEW INDIA CO-OPERATIVE BANK LTD.

यूनियन बैंक Union Bank of India
अधिकृत अधिकारी

Goregaon (West) Branch: 1st Floor, Krishna Ambika Arcade, Junction of S. V. Road & Aarey Road, Goregaon (West), Mumbai - 400062, Maharashtra.
Tel.: 022-28724249, 28738594, 28764170 • Email: ubin0531715@unionbankofindia.bank

POSSESSION NOTICE (For Immovable Property) [RULE 8 (1)]

Whereas the undersigned being the Authorised Officer of Union Bank of India, 1st Floor, Krishna Ambika Arcade, Junction of S. V. Road & Aarey Road, Goregaon (West), Mumbai - 400062, Maharashtra, under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement Security Interest (Second) Act, 2002 (Act No. 54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 16.03.2022 calling upon the borrower SHRI ABDUL RAJAK DAWOOD SHEIKH and Shrimati RESHMA ABDUL RAJAK SHEIKH to repay the amount mentioned in the notice being Rs. 69,99,833.97/- (Rupees Sixty Nine Lakh Ninety Nine Thousand Eight Hundred Thirty Three and Paise Ninety Seven Only) within 60 days from the date of receipt of said notice.

The borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with rule 8 of the said rules on this 31st day of May of the year 2022. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the Union Bank of India for an amount Rs. 69,99,833.97/- and interest thereon.

The borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to the borrower to redeem the secured assets.

DESCRIPTION OF IMMOVABLE PROPERTY
All that part of the property consisting of Flat No. C-403, Survey No. 16, 4th Floor, C-Wing, Building No. 1, Ashok Nagar, Ashok Nagar Co-Operative Housing Society Limited, CTS No. 27, 27/1 to 18, Village Tunga, Taluka Saki Naka Post, Off. Marol Military Road, Andheri (East), Mumbai - 400072 and District Mumbai Suburban. Bounded: In the North by- 1A & 1B Wings / Military Road, In the South by- 1D & 1E Wings, In the East by- Ashok Nagar Building No. 02; In the West by- Mithi River.

Sd/-
Date : 02.06.2022
Place : Mumbai

Authorized Officer,
Union Bank of India

RALLIS INDIA LIMITED
A TATA Enterprise

Corporate Identity No. L36992MH1948PLC014083
Registered Office: 23rd Floor, Lodha Excelus, New Cuffe Parade, Off Eastern Freeway, Wadala, Mumbai - 400 037
Tel: +91 22 6232 7400 Website: www.rallis.com E-mail ID: investor_relations@rallis.com

NOTICE OF THE 74TH ANNUAL GENERAL MEETING, REMOTE E-VOTING AND BOOK CLOSURE

Annual General Meeting:
NOTICE is hereby given that the Seventy-Fourth (74th) Annual General Meeting ('AGM' or 'Meeting') of the Members of Rallis India Limited ('the Company') will be held on **Friday, June 24, 2022 at 11.00 a.m. (IST) through Video Conference / Other Audio Visual Means ONLY**, to transact the business as set out in the Notice of the AGM. In accordance with the General Circulars issued by the Ministry of Corporate Affairs dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021 and December 14, 2021 (collectively referred to as 'MCA Circulars') and Circulars dated May 12, 2020, January 15, 2021 and May 13, 2022 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), the Company has sent Notice of the 74th AGM along with a weblink to access the Integrated Annual Report 2021-22 on Wednesday, June 1, 2022, through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company / Registrar & Transfer Agent / Depository Participants ('DPs'). The Company shall send a physical copy of the Integrated Annual Report 2021-22 to those Members who request for the same at investor_relations@rallis.com mentioning their Folio No. / DP ID and Client ID.

The Integrated Annual Report 2021-22 of the Company along with Notice and the Explanatory Statement of the 74th AGM is available on the website of the Company at https://www.rallis.com/Upload/PDF/Annual_Report_2021-22.pdf and on the websites of the Stock Exchanges viz. www.bseindia.com and www.nseindia.com. A copy of the same is also available on the website of National Securities Depository Limited ('NSDL') at www.evoting.nsdl.com.

Remote e-Voting:
In compliance with Section 108 of the Companies Act, 2013 read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, the Secretarial Standard on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India and Regulation 44 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with the MCA Circulars, the Company is providing to its Members the facility of remote e-Voting before / during the AGM in respect of the business to be transacted as mentioned in the Notice of the 74th AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronic means.

The detailed instructions for remote e-Voting are given in the Notes to the Notice of the 74th AGM. Members are requested to note the following:

- The remote e-Voting facility would be available during the following period:
Commencement of remote e-Voting Monday, June 20, 2022 (9.00 a.m. IST)
Conclusion of remote e-Voting Thursday, June 23, 2022 (5.00 p.m. IST)
- The remote e-Voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time.
- The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on Friday, June 17, 2022 (cut-off date). The facility of remote e-Voting shall also be made available during the Meeting and shall be disabled 15 minutes after the conclusion of the Meeting. Members attending the Meeting, who have not already cast their vote by remote e-Voting shall be able to exercise their right during the Meeting. Once the vote on a resolution is cast by the Member, the same shall not be allowed to be changed subsequently. A person whose name is recorded in the Register of Members / Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-Voting before / during the AGM. Members who have cast their vote by remote e-Voting prior to the Meeting may attend the Meeting electronically, but shall not be entitled to vote again on such resolution(s).
- A non-individual shareholder or shareholder holding securities in physical mode and who becomes a Member of the Company after the despatch of the Notice and holds shares as on the cut-off date, may obtain the User ID and Password for remote e-Voting by sending a request at evoting@nsdl

